

Technocraft Industries (India) Limited

Registered Office: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

April 29, 2022

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

Ref: Script Name: TIIL

BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Script Code: 532804

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper advertisement for Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published on April 29, 2022 in Business Standard (all editions) in English and Mumbai Lakshadweep (Mumbai Edition) in Marathi in respect of captioned subject.

Kindly take the same on your records

Thanking You,

Yours truly,

For Technocraft Industries (India) Limited

SHARAD KUMAR SARAF

Lingstein geginnet og jerkoder judioseks judioseks i Lindstein geginnet geginnet geginnet geginnet geginnet i interational geginnet geginnet geginnet geginnet judioseks judioseks judioseks judioseks geginnet judioseks judioseks judioseks judioseks geginnet judioseks judioseks judioseks judioseks judioseks 2.14 Judioseks 2.14 Judioseks judi

Sharad Kumar Saraf Chairman & Managing Director Andhra Pradesh State Co-oper Marketing Federation Ltd D.No.55-2-11, Phase 3rd, Markfed Lay at No. 4884, APIIC Colory Road, Jawah Wilawawada (Window Kathen Kode Pragada Pragad

e-PROCUREMENT TENDER NOTICE ations are invited for selection of reputed social media agencies for the following re-cial Media Strutget, Graphic Designer and Content Wirters English stra-tations will be open till 10-95-2022, 05:30 PM. RFP containing detailed description of it is available on www.tender.appercorrument.gov.in. Times are advised to the talled RFP, and ensure their eligibility and other details before submitting the tender.

Technocraft Industries (India) Limited iegd. Office: Plot No.47 Opus Centre, Second fl. Central Rd, MIDC, Andheri (E), Mumbai-40009 Tel: 022-4098 2222; Fax No. 022-2836 7037; CIN No. L28120MH1992PLC069252 or@icechnocrafteroup.com, website: www.techno.

NOTICE TO SHAREHOLDERS

For transfer of equity shares of the Company to Investor Educatio Protection Fund)

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer ad Refund) Rules,

(unexques).

The rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in which dividend has not been paid or claimed by the shareholders consecutive years or more, in the name of IEPF suspense account.

omemplying with the requirements set out in the Rules, the Company is ommunicating to theconcerned shareholders individually whose shares and abable to be transferred to the IEFF suspenses account under the said Rules for king propriate action. This communication shall be treated as notice to the theory of the Rules of the Rules of the Rules of the Rules for the Rules of the Rules of the Rules of the Rules of the Rules for the Rules of Rules of Rules for the Rules of Rules of Rules of Rules of Rules for the Rules of Rules of Rules of Rules of Rules for the Rules of Rules o

The Company has also uploaded full details of such shareholders and shares or transfer to IEPF suspense account on its webs rowwitchnocraftgroup.com. Shareholders are requested to refer to our web overify the details of un-encased dividends and the shares liable to ransferred to the IEPF suspense account.

insterrent to the IEPF suspense account.

archolders may note the both unclaimed dividend and correspondir arcs transferred to the IEPF authority/suspense account including all beneficuting on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authori er following the procedure prescribe in the Rules.

ter following the procedure prescribe in the Rules.

The following the procedure prescribe in the Rules.

The following the foll

rsuant to the said Kules.

a my query on the above matter, shareholders are requested to contact to thompany's Registrar and Share Transfer Agent, M's Link Intime India Private mixed, Ms. Sharmila Amin at Unit Technocraft Indistries (India) Limited 113. Pannalal Silk Mills Compound, L.B.S. Marg.Bhandup (W) mubai-400071, R-259658382/S94970, mutal ki-ejis-Sharse/glink.intime.co.in

For Technocraft Industries (India) Limite

Bokaro Power Supply Co. (P) Ltd.

EXTENSION OF LAST DATE OF SUBMISSION FOR REGISTRATION OF CONTRACTORS Ref. No.: BPSCL/MM/21-22/CR/Paper Advt/1178 Date: 28.04.2022 Last date and time for submission of filled up

application (in HARD COPY) for Registration of ntractors, published vide Advt. Ref. No. : BPSCL/ MM/21-22/CR/Paper Advt/589 Dated 25.02.2022, is being extended upto 30.6.2022 (5.30 PM). Application form is available at our website : www.bpscl.com.

NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED
Regd. Off.: 507, Lamiplaza, Laxmi Industrial Estate, Newlink Roari Andhard Mohart
Mumbel. 400 (187). Meharachter.

-24 69

-24.69

27.00

Total income from operations (net)

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Exceptional and/or Extraordinary items#)

Net Profit / (Loss) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary items 4 Net Profit / Loss) for the period after tax

previous year)

Earnings Per Share (of Rs 10/- each)

(A. K. Das)

Quarter ending figures for current period ended 31.03.2022 31.03.2022 31.03.2022 31.03.2022

49.23

172.35

147.99

147.88

4.08

4.08

11.25

-11.35

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड CONTAINER CORPORATION OF INDIA LTD. श्रीत स्टब्स का प्रथम। (A Govt. of India Undertaking) (A Navardas Company)						
NOTICE INVITING E-TENDER						
CONCOR invites E-Tender in Two Packet System of tendering for the following work:-						
	CON/ER/A-IV/MMLP PRDP/Balance Bridge Work/2022					
Name of Work	Balance work of Construction of PSC Girder Railway Bridge of size					
	(29 x 60 Mtr) over the IOCL pipelines at MMLP Paradip (Odisha).					
Estimated Cost	Rs. 1699.91 Lakhs					
	09 Months					
Earnest Money Deposit	₹ 9,99,955.00 (through e-payment)					
Cost of Tender Document						
Tender Processing Fee (Non-refundable)		Rs. 4720/- (inclusive of all taxes and duties through e-payment)				
Date of Sale of Tender (On Line)		29.04.2022 (11:00 hrs.) to 19.05.2022 (upto 17:00 hrs.)				
Date & Time of submission of tender		20.05.2022 (upto 17:00 hrs.)				
Date & Time of opening of tender		23.05.2022 at 11:30 hrs.				
For financial eligibility criteria, experience with respect to similar nature of work, etc. please refer to detailed tender notice available on website www.concorindia.co.in , but the complete tender document can be developed in my whelia weak tenders/eard com/CCII only. Further Companying						

OSBI

Corporate Centre, Stressed Assets Resolution Group, 1st Floor, E Wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai - 4000 TRANSFER OF STRESSED LOAN ESXPOSURES TO THE ELIGIBLE BUYERS (PERMITTED ARCS/NBFCS/Banks/FIs) THROUGH e-AUCTION

State Bank of India Invites Expression of Interest (EOI) from Eligible Participants to Participate in e-auction for transfer of Stressed Loan Exposures of 10 (noe) account with Principal outstanding of Rs 229 crores. All Eligible bidders can participate in the bidding process after submission of Expression of Interest (EOI) and execution of Non-Disclosure Agreement (INDA) with the Bank, if not already executed by contacting on e-mail id dgam_sciencia.on, All Interest eligible bidders are requested to submit their willingness to participate in the e-Auction. Kindly visit our Bank's best in the Interest Auction (Kindy visit our Bank's best in the Interest Auction Notice) ARC AND DRT for Intriber details. Deputy General Manager (ARC)

Aditya Birla Sun Life Mutual Fund

ADITYA BIRLA
CAPITAL

Date: 29.04.2022

Notice is hereby given that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations 1996, the unaudited Half Yearly Financial Results of the schemes of Aditya Birla Sun Life Mutual Fund ('the Fund') for the half year ended March 31, 2022 has been hosted on the website of the Fund viz. https://mutualfund.adityabirlacapital.com/

Unitholders are requested to update their latest e-mail id and mobile number to help us serve

For Aditya Birla Sun Life AMC Ltd. (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Authorised Signatory

Place : Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Aditya Birla Sun Life **Insurance Company Limited**



(A part of Aditya Birla Capital Ltd.)

Aditya Birla Sun Life Insurance Company Limited : Newspaper Publication **Publishing Purpose: Standalone**

[Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the Listing Regulations]

Sr No.	Particulars	Quarter ending 31 st Mar, 2022	Quarter ending 31st Dec, 2021	Quarter ending 31 st Mar, 2021	Year Ended 31 st Mar, 2022	Year Ended 31st Mar, 2021
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (Gross) (Refer note (b))	404,182	311,384	316,234	1,201,870	966,148
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items#		3,219	3,331	14,090	11,795
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items#) (Refer note (c))	4,145	3,219	3,331	14,090	11,795
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	4,121	2,797	3,656	12,684	10,646
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Refer note (d))	NA	NA	NA	NA	NA
6	Equity Share Capital (as at date)	190,121	190,121	190,121	190,121	190,121
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet (Refer note (e))	60,082	55,353	44,151	60,082	44,151
8	Securities Premium Account	20,000	20,000	20,000	20,000	20,000
9	Net Worth	254,863	248,613	239,823	254,863	239,823
10	Paid up Debt Capital / Outstanding Capital	50,000	50,000	15,000	50,000	15,000
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA	NA
12	"Earning Per Share (Basic and Diluted), Face Value of Rs. 10 (in Rs.) (not annualized for quarter and half year)"	0.22	0.15	0.19	0.67	0.56
13	Debt Equity Ratio (as at date) (no of times)	0.20	0.20	0.06	0.20	0.06
14	Capital Redemption Reserve (as at date)	6,829	6,829	6,829	6,829	6,829
15	Debenture Redemption Reserve (as at date)	5,000	5,000	1,500	5,000	1,500
16	Debt service coverage ratio (no of times)	6.48	6.41	21.04	8.06	72.46
17	Interest service coverage ratio (no of times)	6.48	6.41	21.04	8.06	72.46

- a. "The above is an extract of the detailed format of Quarterly / Twelve Months Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Twelve Months Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and ww.bseindia.com) and the Company's website https://lifeinsurance.adityabirlacapital.com)*
 b. Premium income is gross of reinsurance and net of GST
 c. Net Profit / (Loss) before tax, for the period is Profit before tax as appearing in profit and Loss Account (Shareholders Account)

- d. Line item No. 5 would be disclosed when Ind-AS become applicable for Insurance Companies.
 e. Reserves are shown excluding Revaluation reserve and fair value change account
 f. #-Exceptional and /or Extraordinary items adjusted in the statement of Policyholders' and Shareholders' account with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable

Mumbai, April 27, 2022

For and on behalf of the Board of Directors

Kamlesh Ran

Managing Director & CEO (DIN: 07665616)

"The Trade Logo "Aditya Birla Capital" Displayed Above Is Owned By ADITYA BIRLA MANAGEMENT CORPORATION PRIVATE LIMITED (Trademark Owner) And Used By ADITYA BIRLA SUN LIFE INSURANCE COMPANY LIMITED (ABSLI) under the License. Aditya Birla Sun Life Insurance Company Limited. Registered Office: One World Centre, Tower 1, 16th Floor, Jupiter Mill Compound, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400013. IRDAI Reg No.109. Toll Free No. 1-800-270-7000. Website: www.adityabirlasunlifeinsurance.com. CIN: U99999MH2000PLC128110 INF/4/22-23/163

भी, विश्व भी, अभिचानी है दी करणी सिटीइव्य-कोहीसीति, पण: हु बांधी किए हैं, दो करणी सिटीइव्य-कोहीसीति, पण: हु बांधी किए है, दो अंदित्ता कोहीसीति, पण: दो को किए कार्या के स्वाद्ध हैं, कोहीस इ.स. १५८ १५८ (तेनी सामीबर-कार्या कर १५८) — कोहीस कार्या कर १५८ (तेनी सामीबर-कार १५८) — कोहीस (पण) पूर्णी भागा कोहीस १५८ १५८ (तेना होनेस्ट) कोहीस १५८ १५८ (तेना होनेस्ट) कोहीस १५८ १५८ (तेना होनेस्ट) कोहीस १५८ (तेना होनेस १५८ (ते

९१. गण: मुंबई दिशांक:२७.०४.२०२२ दी कराची सिटीझन्स कोई

कारण आहें उसके के प्रश्निक के प्रिक के प्रश्निक के प्

सदर वर्णनाची सदनिका:निव क. बी-७० ६, माटकीयर गंगावाडी सर : नि. संस्था मत्यो, गंगावाडी सर राठ, याटकीयर (परिचम), मुंबई-४०००८६ राठ, याटकीयर (परिचम), मुंबई-४०००८६ रावाणाच्य क.१६०,८११ ते ८९० असे आहेत. रावे <u>अंड. रोहति सुरेश वैश्य</u> पला विश्वासु १/२४४/३०५०,टावीर नगर. ह-१९/४४/२२३

TENDER NOTICE

IENDER NOTICE
Tenders are invited from reputed
contractors having minimum 10
years experience or have worked on
at the least three Conservation
projects of 'Heritage Buildings'
along with related interior work for
the 'Restoration and Repairs of the
Roofs of Gloria Church School,
Sant Savta Marg, Byculla, Mumbai
-400027
Heriders can be collected from the

- 400027
Tenders can be collected from the third-floor office at the above address between 02.05.2022 and 05.05.2022 between 10.00 am to 4.30 pm both days inclusive.
Tender price will be Rs. 500/- in cash ponyefundable and Farnest cash non-refundable and Earnes Money Deposit of Rs. 25,000/- by bankers DD / crossed cheque in favour of 'Gloria Church'. Tenders are to be returned latest by 3.00 pn on 12.05.2022. The clients, trustees are not bound to accep the lowest or any other tender an they reserve the right to accept reject any tender in full or in parts without assigning any reasons.

Gloria Church School

जाहीर सचना

रोज वाचा

PUBLIC NOTICE

Violent No. 102 - Violent No.

Paratat who expired on 04/12/2011, to her name.

All persons who have any claim, right, tills and/or interest or demands to in or against the said property by way of inheritance, sale, mortgage, change, turnel, ten possession, gift, maniteranane, lesse, ettachiment or otherwise houseouter is hently required to make the same known in writing to the undersigned at the readiness all tops link of Aurus Agamente, Marthurd Rode, Marchald (1944), Marchald (2000) of Whith 15 (2001) of the tide to be of the control of t

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की या नाटासाहार कळावण्यात यत का सदनिका क्र. ३३ इमारत क्र. १५/ए ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्थ

मर्यादित, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड, मातोश्री

जनवर्त्यः विक्राळा लिक रोड, मातात्रा जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३. ही सदनिका श्री. विट्ठल सखाराम कोंडविलकर यांच्या नावे आहे व ते आमच्या संस्थेचे सभासद होते. त्यांचे

दिनांक २९.०९.२०१४ रोजी निधन झाले

विनाक २९.०९,२०१४ राजा निधन झाल. तरी त्यांचा मुलगा श्री. सागर विद्वल कोंडविलकर हा सदर सदनेकेवर वारस म्हणून हक्क दाखवत आहे. त्यावर कुणाची/ हरकत/ हितसंबंध/ आक्षेप असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द

झाल्यापासन पंधरा (१५) दिवसांच्य

आत ओमकार सहकारी गृह निर्माण संस्था (मर्यादीत) यांच्या कार्यालयात लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा संबंधिताचा कोणत्याही प्रकारचा हक्व राहणार नाही यांची नोंद ध्यावी.

ओमकार को.ऑप.सोसा.लि.

जाहीर सूचना

वाहार सूजना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. भगवान इंदर पालवे, फ्लॅट क्र.०८, इमारत क्र.०९सी, शरद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कामगार नगर

इसात क. ०५सी, प्रास्त्र को-अपिरिट्ड हॉस्सा सोसायटी विष्टेट, कामाम तथा रोड, टिकक नगर स्वास्त्रज्ञाङक, कुर्ला (पूर्व), पूर्व - १००२ र पांच्या नांच असलेले काली उपूर्व केलेले भाराज्ञाणस्य हरलवेवावत शिक्सारेलक हें हरललेला आहे आणि सोसारिक हें हरललेला भाराज्ञाण्या रेखती दुव्यम भाराज्ञाणस्य हिल्लामाटी अर्थ केला आहे. यत कोणा व्यक्तीम,कारियेंट वांचा डी. भाराज्ञाणस्य विश्व संख्यात दुव्यम भाराज्ञाणस्य हरलामाटी अर्थ केला आहे. यत कोणा व्यक्तीम,कारियेंट वांचा डी. भाराज्ञाणस्य विश्व संख्यात व्यक्तीय भाराज्ञाणस्य विश्व संख्यात काळावेत भाराज्ञाणस्याचे त्याचा काळावेत भाराज्ञाणस्याचे त्याचेला व्यक्तीलत्याम्ये कर्षट क्र.८५, सामाज्ञाणस्य क्र.१५६, अञ्चक्रमांक अर्थ ते ७८० दिवांक: १९००:२०२२ सती, दिवांक: १९००:२०२२ सती, हितांक: १९००:२०२२ सती,

अध्यक्ष

Date: 29/04/2022

प्रशासित स्ट्रांट्या प्रमान स्टेंट्या की आई की, मांडे आतित ती. पुराप लोग पाँच, वे लाग की आई की, मांडे आई पाँच प्रशासित का स्टेंट्या की मांडे मांचे का स्टेंट्या के मांडे की आई जा मांडे पाँच की मांडे पाँच की आई जा मांडे पाँच की मांडे पाँच की मांडे पाँच की मांडे जी तुमार की मांडे पाँच की मांडे की मांडे मांडे जी तुमार की मांडे पाँच की मांडे मांडे मांडे जाने - 1925 रहे मांडे मांडे मांडे मांडे मांडे जाने - 1925 रहे मांडे मांडे मांडे मांडे मांडे जी तुमार की मांडे मांडे मांडे मांडे मांडे जी तुमार की मांडे मांडे मांडे मांडे मांडे मांडे जी तुमार की मांडे मांडे मांडे मांडे मांडे मांडे जाने का मांडे मांडे मांडे मांडे मांडे मांडे जाने मांडे मांडे मांडे मांडे मांडे मांडे मांडे जाने मांडे मांडे

वकील उच्च न्यायालय

पालघर विभाग, पालघर, २ रा मजला, बिल्डींग ने. ६ सिध्दीविनायक रेसिडेन्सी पालघर (पूर्व) ४०१४०४

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक :- सधआ / ९६८/ २०२३ सार्वजनिक न्यासाचे नाव : Prem Shanti Seva Foundation अर्जवार Mithilesh P. Jha

अर्जवार Mithilesh P. Jha
सर्व संबंधित तोकार या जाहीर
नोटी-वीहरी काळीवण्यात येते की, सहामक
मार्गांच्या आयुवरन, सामार्ग्य विभाग,
पालसर हे तर मृत्य केलेला अर्थ मार्ग्यंच्या मुंद्रीय पालसर है तर मृत्य केलेला अर्थ मार्ग्यंच्या मुंद्री सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आर्थिन्या, १९४० के करा १९ अर्थनी वालील सुर्वाचर चीकारी करणार आहेता-१ तर मृत्य केलेला न्यास अर्थिस्तवात आहे काथ ? आणि स्वरच्या न्यास सार्वजनिक स्वरुपाया आहे काम ?

. खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सद

न्यासाच्या मालकीची आहे काय? अ) जगम मिळकत (वर्णन) रु. १०००/ (अक्षरी रुपये एक हजार फक्त ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

ब) स्थावर मिळकर (वर्णन) - निर्मक सदस्यका चौकशी प्रकरणामध्ये कोणाव काही हरकत प्यावसाधी अलेत अगर पुरावा धावसाधा अलेत त्योगी त्याची सर्वेच कीच्याचा अलेत त्योगी त्याची सर्वेच कीच्याचार मिळक झाल्यातारचेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यावसाची प्रवित्त प्रवासाय मिळक अशा रीतीने पाठवाळी. त्यानंतर आतंत्र्या कीण्यत्याचा निर्मा केला आतंत्र्या कीण्यत्याचा निर्मा केला आत्याचा कोणाव काही सांगाव्याचे नाही स्था प्रवत्ता कीण्यत्य काही सर्वेच प्रवत्ता कीण्यत्य नाही आल्यास काणास काहा सागावयाच नाह असे समजून चौकशी पूर्ण केली जाईल अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा सहायक धर्मादाय आयुक्त, पालघर विभाग, पालघर यांचे शिक्क्शनिशी आज दिनाक २५/०४/२०२२ रोजी दिली.



सही/-अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पालघर विभाग, पालघर

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOtice shereby year to the public all year
plant my client Mr. Baldrishna S Shetry

Janksham Nagar, Krancu Maga, Malada

(W), Mamba-40005, Hodring S Shares of Rs. 10- each tilly post ign. Shares

Rs. 10- each tilly post ign. Shares

The said Original Share Centricate has been look misplaced and he has applied to the Society to said displaced share Centricate. Shares

Rs. Shares of Rs. Share

Mr. Bhola S. Rai (Advocate High Court, Mumbai) Flat No. 403, Rameshwar Bldg, No. 1, Dattapada Road, Borivali (East), Mumbai-400 066, M: 9004632053 Date: 28/04/2022, Place: Mumbai

जाहीर नोटीस

पारित्रहानिक्षाः । अस्ति विद्यानिक्षाः विद्यानिकष्णिक्षाः विद्यानिकष्णिक्षाः विद्यानिक्षाः विद्यानिकष्णिक्षाः विद्यानिक्षाः वित

सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यात बृहन्सुबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०. बौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 897 / 2022

अर्ज क्रमांक: ACC / X 1987 / 2022 प्रांतपिक व्यावधानं नाव: Shivaksh Foundation... सबत Aakash Juga]... अर्जवर सर्व वंदीधार लोकांत जाहोर गोटीमीन कार्कीरणात देते की, राज्यात्क भागीत्व अप्राद्धन- १०., इत्युन्धंद विभाग, मुंबई है यर मानूद केलेल्या अर्ण आर्चिमी महाराष्ट्र, सार्वणनिक विश्वस्य व्यावधाना अर्थिमान्य १९०६ में हाला १० व्यावधानी स्वावधानी प्रांतपात कार्याच्याचा स्वावधानं । श्रे स्वावधानं अर्थियाः । श्रे स्वावधानं कार्याच्याचा स्वावधानं । श्रे स्वावधानं कार्याच्याचा स्वावधानं । श्रे स्वावधानं स्वावधानं ।

२) व्याव निर्मिट्ट केली मिळाव संदर नायाच्या मातकीयों जो हे जा ? अ) जंगम मिळावत (वर्णना) : स्वपंदे १,०००/-(असी कपंदे एक हजार करना) १ स्थापर मिळावत (वर्णना) : निर्मव करना वर्णना अध्यापनामध्ये थोण्याच्या कहि राज्या धावाणी असेट अगप पुरावा मेथेचा असेट वर्णी वर्णनी सेची मिलाव ही गेटीम श्रीच्य हाणा वारकीयानु नीचि तर्वति आता कार्याच्या आता अपने प्रावाद मिळाव वर्णाचे एक्या मिलाव हो जो गोटीम श्रीच्य हाणा वारकीयानु नीचि तर्वति आता वर्णाचे आत्मा कीर्याच्या विषय रेखा आता गाति : तर्चेच पुरति की कीर्णमत न आत्मास कोणात कोत्री लागावायों नाही असे सम्पूत् वर्णका पुराव केला आहे वर अपने मिळावावाया ने गाति असे सम्पूत् वर्णका पुराव केला आहे वर अपने निज्ञालावाया नोग असे सम्पूत् प्रकेषण पुराव केला आहे वर अपने निज्ञालावाया नोग असे असे सम्पूत् हो नोटीस साम्रो असीरिमीण या गार्णणा

भाराल. हो नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष राज्य, मुंबई यांचे शिक्क्वानिशी आज दिनांक २१/०४/२०२ रोजी दिली.



सही/-सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नों वणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED
CIN: UP190MH1939PLC073154
Hond offlice & Forum of Floor, AML Contre-1, 8 Mahal
industrial Estate, Mahasati Casses Road, Anthorit (E),
Floor, Market Company of Company of

NOTICE

Hosting of Unaudited Half Yearly Results for the half-year ended 31st M arch 2022

rossmuty or unsequence that treatry results for the halt-year ended 31st M arch 2022 Molice is hearby given to the Investors, I thin folders of all the Schemele; of Taruns, Mtutal Fund, the Fund, that in accordance with Regulation 59 of the SERI (Mutual Funds) Regulations 1996 read with SERI (Mutual Funds) Second Amendment] Regulations 2012 vice SERI Gazetterion dated 26th September 2012, the Unaudited Financial Results of all the Schemes of the fund for the half-year ended March 31, 2022 have been hosted on the fund's website www.taurusmutualfund.com

investors/Unitholders may accordingly view/download the results from the website https://www.taurusmutualfund.com/financials

स्वातानाच्या अधीन म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

PUBLIC NOTICE INVITING CLAIMS / OBJECTIONS

SHRI BABAN LAXMAN CHORAT, holding Share Certificate No. 36 for 10 numbered from 351 to 360 (both inclusive)(said Shares) & Flat No. 36 (sai in Triveni Sangam Cooperative Housing Society Ltd. having address at & Shankar Road, Dadar (W), Mumbal-400028, died on 31/10/2021, without

Now, the persons claiming to be the only surviving Legal Heirs of SHRI BABAN LAXMAN CHORAT intend to execute a Deed of Release amongst them for the

The Hon. Secretary,
Triveni Sangam Cooperative Housing Society Ltd. Ltd.
Bhavani Shankar Road, Dadar (W), Mumbai-400028.

PUBLIC NOTICE

umbai- 400uo 4 anu rosang.
d on 17/11/2005 with making nomination in re ur of MR. MANAN RAJESH SHAH (Gran 10 In favour of MR. MANAN KALESH OFTEN ("Desented as manufactured on the Hard Shah India Shah In

For and on b
The Shree Yogeshwar Co. Op. Hsg. Soci

विजय आर्मी स्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज चिखले ता. पनवेल जि. रायगड

(महाराष्ट्र शासनमान्य निवासी सैनिकी शाळा)

इयत्ता ६ वी ते १२ वी साठी प्रवेश सुरू (फक्त मुलांसाठी)

उर्वरित OPEN व OBC संवर्गासाठी

-: संपर्क :-९८६७३०१७२५, ८८३०६८०३६८, ९८६७१२१९६२

नमुना क्र.आयएनसी – २५ए क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष गब्दा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या करुम १४ आणि कंपनी अधिनयम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

अधिवस्य २११ थे निया ११ करणा १ करणा । व्याप्त । के प्रतिस्थ १११ थे निया ११ करणा । विश्व है स्थान ११ करणा । विश्व है स्थान ११ करणा । विश्व है स्थान । विश्व है स

त्याच्या जाता नमुद्द नाहरणकृत कायात्यात हित्रांकः १७ एरिस्त, २०२२ ठिकाणः मुंबई कंपनीचे नॉदणीकृत कार्यात्याचा पत्ताः युनिट क्र.६७, गक्तर्निट इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.

सही/-अनुप नाईक संचालक - डीआयएन:०१९७१०५३

जाहीर सचना

प्रशासि स्पाना व्यवस्था के प्रशासि क्षा क्षेत्र के प्रशासि क्षा के व्यवस्था के प्रशासि के प्रशासि

ठिकाण : मुंबई दिनांक : २९.०४.२०२२ मे. के.के. चावला ॲण्ड कंपनीकरिता

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या अंतिम तिमाही व वितीय

बास्त्रय: ५०७, स्थमान्सः महाराष्ट्र, ई–मेल:netlin दृष::०२२–२६३३५५८

वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल वर्धन्द्रमानुम पहुल प्रत्य (Peau) वराज्यक्रीक्रीता Peau मन्त्र ((ग्रेटा) (ब्ल., अव्यादानक आणि (श्रेका) क्रिका प्राच्यान कर्या है क कर्यु वाराव्यक्रिती प्राच्यान आणि (श्रेका) (अव्यादानक आणि (श्रेका श्रिका मन्त्र) (त्रेका) (अव्यादानक आणि (श्रिका श्रिका मन्त्र) (व्यादानक आणि (श्रेका श्रेका मन्त्र) (अव्यादानक आणि (श्रिका श्रिका मन्त्र) व्यादानक व्यादानक व्याद्यानक व्याद्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच व्याद्याच्याच्याच्याच्याच व्याद्याच्याच्याच व्याद 988.6 C88.0 284.B 809.68

केवी (वितिष्टेण ऑफिनेकमा ऑस्ट्र विस्तातीवर विकासन्तेष्ट्रण) केनुतिकर २०५५ च्या निज्य ३३ जन्मवे स्टीक एक्सबेल्या प्राप्त कराव्या आसीते केन्योंकर (मार्थिक नियोत्त निव्यावेश विद्यावेश एक्सब्यां के एक्सा आहे. केन्योंकर (प्राप्त किस्तावेश केन्यों प्राप्त पुत्र कर्याच्या स्थाप्त स्थाप्त केन्योंकर क्षित्र केन्या है। के अस्यायक्य आर्थि (क्षित्र विकास व्याप्त कर्य है इंड-एस स्टब्स एएस स्था पुत्राव नाम नाम योद्या अस्यावार

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

IN THE COURT OF SMALL CAUSES AT M (Bandra Branch) R. A. E. & R. SUIT NO.2 OF 2020

Mr. Hemsent Radhakrishna Sapake, Indian Inhabitant, Agod 69 yrs, Sr. Citizen, Occ.: Business, r/o Panelli Niwas, 3 of 5) Mahart Road Eu., Ville Perfe (E), Mumbai 400057, Email: Nil 8. Mcc. 89790/2509

V/s.

Mr. Raju Mithelial Konojia, Indian Inhabitant, Agad 59 yrs., Doc. Business, rio 74 B11, Mohlle Nagar, Alabapar, Takl Alleng, Dark Allababa, U. 19706, Emalikhdo: Net Kroom Mr. Saripiy Mithelial Kanojia, Indian Inhabitant, Aged 49 yrs., Doc. Business, rio 74 B11, Mohlle Nagar, Alabapar, Takl Allengui, Dist Alababad, U. 1921/1006, Emalikhdo: Net Kroom Mr. Sarish Mithelial Kanojia.

June 2015 - June 2

"M. Kural Shichtean Choulhin.
"M. Kural Shichtean Choulhin.
Gr. H. 194 K. H. 2024 Z. yu, Ox.: Business. Plantidali Nawar Building.
Gr. H. 194 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV. Sorm R. R. No. I. V. Hephi E. [J. Munited JoiNf. Spall & Moh. Not Known
"Mr. Vegi Shinchtean Chrouthan
Mr. Vegi Shinchtean Chrouthan
Gr. H. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. H. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. H. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space Below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space Below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open Space Below staticrase. Plat No.S. Paranipos EV.
Gr. Ph. 198 K. 4 fl. Open

The Defendant Nos. 1 to 4 abovernamed Whereas the Plaintiff abovernamed has instituted the suit against Defendants praying that of defendants be ordered and decreed to call, vacate and deliver vacant possession of a remisse being 13 feet X 4 feet (Donn Space below staincase therement on Gr. Er, Gr. 6 - 3 stork mindals Nivalis R Cook Budger on PSI NoSE, Pararajor ® Scheme Road, Nos. 1 We Plaintiff Scale, Manhad 4000S7 and other refels.

using, surround 49,025 and other related.

You are hearby summoned to file you are either statement with a list of documents relet upon or hofore 20th June, 2012 at 2 x 5 year, and appear before the Court Room No.54 in person or hofore 20th June, 2012 at 2 x 5 year, and any pear before the Court Room No.54 in person year, and shared and active to a make a limited to explicit the person of the state of the court, ship is best of the court, ship is best of the state of t determined in your absence. on under the seal of the Court, this 1st day of March, 2022

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड मीआवर्ष क्र.:एल२८१२७एमएव१९९२पीएलमी०६९२५२

सीआवार का.एक२८१२०एएमवर९१२वीएटसी०६१२२२ मोंदगीकृत कार्यांक्य: प्लटि क.एठ, ऑपस सेंट, रा मस्ता, सेंट्रत रेड, आवादीसी, अंधेरी (पुर्व), मुंबर्ड-१०००१३, स्ट्रा०२२-४०६८२२२२, फॅक्सा०२१२-२८६६७ समाईट:www.lechnocrallgroup.com, ई-सेक:investor@lechnocrallgroup.

क्षेत्रमाहरः सामा हिर्माण विद्यालय हैं - क्षेत्रांमण्डेवर श्रीवर्गाण द्वारा पूचना पूचना (गृंत्रवण्डात प्रिक्ता स्वाना सुचना (गृंत्रवण्डात प्रिक्ता स्वाना सुचना (गृंत्रवण्डात प्रिक्ता समापार हर्गाताल करिया प्राप्त क्षेत्रवर्ण करिया प्राप्त करिया प्राप्

रामगणः अभा प्राणायकांचे व आर्यहीगण्ड गृह खाल्यात हातांतरीत होगारे रोअसंचे संपूर्ण तपरि आगमी बेबसाहर <u>www.lechnocrallgroup.com</u> वर मागपारकांद्री माहिती व आवर प्रक्रिनेब्सिता उपराध्य आहे. भागधारकांनी कृपया नोंद प्याची की, आर्यहीण्ड गृह खाल इततांतरीत होण्याम पात्र असतेते रोख न केतेले लाभांत व रोअसंचे तपसील आगर चेबसाहरण एकवेत

समाइटबर पहाबत. गायाकारी कृषण गोंद प्याची की, दावा न केरलेले लामांत्रा आणि अत्रा तेशमं वरील गायलेले कृषण कंपचामांसह आवर्षणिष्ठ गृह खाल्यात हरतांत्रीत केरलेले त्रेश्वमं असे दोन्ही हे प्याओरांत्री विहित्यमाणे ममुना आवर्षणीएक ग्राधिकरणाकडे बेगळा अर्थ करून आवर्षणीएक धिकरणाकडून बेट त्यांना पुन्हा दावा करता बेहेल.

प्रशिक्तमण्याकट्टा येट पांचा पुराव राज्या करता चेहल. अस्ता सार्थ प्राथमणायावहंता यहचा देखात की आती थी, विश्वीय वर्ष २०१४-१-१, करिता रेखात व आती की व्यावीय राज्या करिता विश्वीय हुए स्थान कंपनी, निवध्यक्रकेड अर्थ क्षेत्र केवन आवर्षीयुष्ट मध्ये की असे हस्तार्वाति करेत जागार नाही. यर २५ वृति, २०१२ क्षार्थ केवे करून आवर्षीयुष्ट मध्ये की असे हस्तार्वाति करित जागार नाही. यर २५ वृति, २०१२ विश्वायक्ष स्थान कर्पनीय कर्पनीय क्ष्मात्म कर्पनीय सार्वाध्यक्ष स्थान अस्तार्वाध्यक्ष स्थान कर्पनीय क

दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड

सीआवर्षनः एलपे १५०० एमएच १९२६ पीएलसी००१२५५ नीरणीकृत कार्यालयः कम्प्रकल हाक्स ५, वालचंद हिरावेद रोड, वेलार्ड इस्टेट, मृंबर्च-१००००, इन्.: १९२-१-२२-१९८०१९, १९-१-२-२-४०७४८४८४, फंक्स: १९२-२२-२२६५६६३ ई-मेलः info@indianhumepipe.com,

भागधारकांना सूचना

कारावार्तिया तथा न केलंकरा नामांत्रावार मेधार्म इतातंत्रण कंपणिया माध्यावर्त्वते में इतात्र केलंकरा केलंकरा केलंकरा करेंद्र के माध्या करेंद्र के माध्या करेंद्र के माध्या करेंद्र केलंकरा केलंकरा उत्तर केलंकरा करेंद्र केलंकरा केलं

प्रापिकरणाक्षडे हस्तांतर खेले जातिल. यावावत पुरीत माहिती/प्रश्चांत्रीत कृषणा संस्कृं कंपतीच निबंधक व स्तांतर प्रतिचेधी मे. ति रूटाईव विकास प्राप्तके सिमिटेड, सी-१०१, २४० पर्यंत, एस.बी.एस.सार्ग, विकासी (१०), मुंख ४४००८१, इर.७२१-४९४८६००/४९४८६२०, ई-मेन्संशुर्त, तेकारकः@linkinlime.co विकास कंपनीच समित्र विभाग investor@indianhumepipe.com info@indianhumepipe.com वर संस्कृं करावा.

TAURUS Mutual Fund

जाहीर सूचना

प्रशास की, समझ्या क्रीस्टर्स होता है।

पत्र के पर देश के अपने अपिरेट्स होता हो।

पत्र के पर देश के अपिरेट्स होता हो।

प्रशास के प्रणास के अपिरेट्स हो।

प्रशास के प्रणास के प्रशास हो।

प्रशास के प्रणास के प्रणास के प्रशास हो।

प्रशास के प्रणास के प्रशास के प्रणास हो।

प्रशास के प्रणास के प्रणास के प्रणास हो।

प्रशास हो।

प्रशास के प्रणास के प्रणास के प्रणास हो।

प्रशास हो।

प्रशास के प्रणास के प्रणास हो।

प्रशास हो।

प्रणास के प्रणास के प्रणास के प्रणास हो।

प्रणास

W.Dsn...
स्म/एस कल्स मुसर नका व
नेटर्तिक सोल्युशन्स (इंडिया) क्रिनिटेडकरिया
स्मि/क्या मोर्टे
- संचारिका च सोएकशे
- न्धांस्मिता सीएकशे